

KATARE SPINNING MILLS LIMITED

"KATARE COMPLEX", 14/30, RAVIWAR PETH, 2[™] WING, GROUND FLOOR, GANDHI NAGAR, AKKALKOT ROAD, SOLAPUR- 413 005 MILL - "KAMALA NAGAR", TAMALWADI. Tai. TULJAPUR.

OFFICE: 0217-2376555

Email: katarespinningmills@gmail.com CIN: L17119PN1980PLC022962

Ref. No. KSM-35/2023-24

01.09.2023

To
Department of Corporate Services,
Bombay Stock Exchange Ltd,
Floor No. 25 PhirozJeejeebhay Towers,

Dalal Street, Mumbai- 400 001

BSE Scrip Code: 502933

Subject: Intimation of Newspaper Advertisement regarding Notice of the 43rdAnnual General Meeting ('AGM'), Remote e-voting, Book Closure and Record Date.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and DisclosureRequirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies ofNewspaper Advertisements as published in "Financial Express" (EnglishNewspaper) and "Solapur Tarun Bharat" (Marathi Newspaper) on September 01, 2023regarding 43rdAGM of the Company, details of Remote evoting, Book Closure and Record Date.

Please take the aforesaid on your records and acknowledge the receipt.

Thanking You, Yours faithfully,

FOR KATARE SPINNING MILLS LIMITED

SD/-

KISHORE KATARE MANAGING DIRECTOR (DIN- 00645013)



CHOLAMANDALAM INVESTMENT AND FINANCE COMPANY LIMITED Corporate Office : Chola Crest, Super B, C54 & C55, 4, Thiru Vi Ka Industrial Estate, Guindy, Chennai-600 032, TM **Branch Office** : Down Town Center, 8th Flr., CTS No. 8+13/1/2, A-Bldg., DTC Condominium, Nr. Dinanati Mangeshkar Hospital, Erandawane, Pune-411 004, MH.

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES
E-auction Sale Notice for the Sale of Immovable assets under Securitisation and Reconstruction of Financial Assets and
Enforcement of Security Interest Act, 2002, r/w rule 9 (1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002. (Rule 8 & 9) IOTICE is hereby given to the public in general and in particular to the Borrower / Co-Borrower / Mortgagor(s) that the below described immovable pri nortgaged to the Secured Creditor, the PHYSICAL POSSESSION of which has been taken by the Authorised Officer of M/s. Cholamandalam Investo inance Company Ltd. the same shall be referred herein after as M/s. Cholamandalam investment & Finance Company Ltd. The Secured Assets will be sold of "As is where is," "As is what is," and "Whatever there is" basis through E-Auction.

It is hereby informed to General public that we are going to conduct public E-Auction through website https://www.auctionfocus.in/chola-lap

	Account No. and Name of Borrower, Co-borrower, Mortgagors	Date of Demand Notice	Descriptions of the property / Properties	Reserve Price (In ₹)	E-Auction Date and Time				
Sr. No.		O/s. Amount	Descriptions of the property / Properties	Earnest Money Deposit (In₹)	Submission Last Date				
			Type of Possession	Bid Increment Amount (In₹)	Inspection Date				
	Loan A/c. No(s). : X0HEPHE00003174003 & HE02PHE00000001797	18.10.2021	All that consisting of Flat No. 34 admeasuring area 1567 Sq. Fts. i. e. 145.57 Sq. mtrs. with attached terrace	1,30,00,000/-	21.09.2023 at 11:00 a.m. to 01:00 p.m. (with unlimited extension of 5 Minutes each)				
	Borrower & Co-Borrowers :-	₹ 1,59,67,572/-	area on the 5th & 6th Fir., in building No. A, of the building						
1.	2. Labhushwari Randkishor Nore 3. Math Enterprises 4. Mar Riv.: Flat No. 406, Midas Apartment, Primple Nilakh, Aundh Camp, Pune, Seventry Two on as on 30.08.202 Loan A/c. No(s).: HEDISGL00000006185 Borrower & Co-Borrowers:- 1. Purankumar Marayandas Ahuja 2. Reshma Purankumar Ahuja 3. Vijay Purankumar Ahuja 18/o.:- Pooja Niwas, House No. 2785, Nr. Nagoba Katta, Shankar Peth, Miraj, Sangli-416 410, MH. 4. Shri Ahuja Traders Add.:- CNS 1238, Shankwar Peth, Near Nagoba Katta, Miraj, Sangli, Maharashtra-416 410.		named as "Loksangam Vihar", in the society named as "Suvarnayug-A Co-Operative Housing Society" on land admeasuring 29500 Sq. Mrs. Bearing Survey No. 1597, ITS No. 2461 situated at Aundh, Pune within the limits of Pune Municipal Corporation.	13,00,000/-	20.09.2023 (Up to 05.30 p. m.)				
		as on 30.08.2023	(PHYSICAL POSSESSION)	1,00,000/-	08.09.2023 (10.00 a. m. to 01.00 p. m.)				
			All that pieces & parcel bearing, C. T. S. No. 2785 its area adm. 788 Sq. Mtrs. & C. T. S. No. 2786 its area adm. 81.2 Sq. Mtrs. McInity constructed total Area Adm. 111.3 Sq. Mtrs. (Municipal Property No. 1239) situated Miraj city, within local limits of Sangli, Miraj & Kupwad City Municipal Corporation, Tal. Miraj, Dist. Sangli, jointly bounded as: >> Boundries: -> * Fast: Govt Rd.; >> * West: C. T. S. No. 2783; >> South: Small Path; >> * Morth: C. T. S. No. 2784.	60,98,000/-	21.09.2023 at 11:00 a.m. to 01:00 p.m. (with unlimited extension of 5 Minutes each)				
2.		[Rs. Seventy Lakh Eighty Five Thousand One Hundred Thirty One Only] as on		6,09,800/-	20.09.2023 (Up to 05.30 p. m.)				
		53.55 3.55	(PHYSICAL POSSESSION)	1,00,000/-	08.09.2023 (10.00 a. m. to 01.00 p. m.)				
1. A	1. All Interested participants / bidders are requested to visit the website https://auctionfocus.in/chola-lap & https://cholamandalam.com/news/								

auction-notices. For details, help, procedure and online training on e-auction, prospective bidders may contact Auction Focus Private Limit (Contact Person : Mr. Rahees / Prachi Trivedi Contact No. : 8124000030 / 9016641848. email id : support 2. For further details on terms and conditions please visit https://auctionfocus.in/chola-lap & https://cholam

THIS IS ALSO A STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER RULE 9 (1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

Place : Pune, Maharashtra Date : 31.08.2023

For Cholamandalam Investment and Finance Company Limite

Authorized Office



Rules, 2002.

EQUITAS SMALL FINANCE BANK LTD

{Formerly Known As Equitas Finance Ltd} Registered Office: No.769, Spencer Plaza, 4th Floor, Phase-II, Anna Salai, Chennai,

TN - 600 002.# 044-42995000, 044-42995050

SALE NOTICE FOR THE SALE OF IMMOVABLE PROPERTY E-Auction Sale Notice for the sale of immovable assets under SARFAESI Act, 2002, R/w rule 8(6) of Security Interest (Enforcement

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrowers, Co borrowers and Guarantors that the below described immovable property mortgaged to the Secured creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer o Equitas Small Finance Bank Ltd., will be sold on 22-09-2023 "AS IS WHERE IS" "AS IS WHAT IS CONDITION" for recovery of below mentioned amount due to Equitas Small Finance Bank Ltd., from the following borrowers.

Borrower/s & Guarantor/s Name & Address Total Due + Interest from	Description of the Immovable Property
1.Mr.Vishnu Bhise S/o. Malhari Bhise 2.Mrs.Anjali Bhise W/o. Vishnu Bhise 3.Mr.Shankar Bhise S/o. Malhari Bhise 4.Mrs.Suvarna Bhise W/o. Shankar Bhise 4.Mrs.Suvarna Bhise W/o. Shankar Bhise All are residing at Ghorpadi Peth Near Jhagirdar Maruti Balasaheb Niwas Plot No 5 Pune, Maharashtra - 411042 Loan Account No EHLPUNE0003864 Claim Amount Due Rs.1327197/- as on 05-08-2019 with further interest from 06-08-2019 with monthly rest, charges and costs, etc., (Total Outstanding being Rs.2308885/- as on 29-08-2023).	All that piece and parcel of the property i.e. Flat No:-7; having area adm about 430 Sq. fts. Built Up; On Second Floor; Building No:-A; in the Building namely "Navdeep Magasvargiya Sahakari Co-Op Housing Society" Constructed on the land bearing Sr.No:-43/46; Situated at Village:Narhe; Tai:- Haveli; Dist:- Pune; together with all buildings and structures attached to the earth or permanently fastened to anything attached to earth, both present and future and all easamentary/ mamool rights annexed thereto, and the boundaries of the said land are as follows:- On or towards East:- Open Space, On or towards south:- Open Space, On or towards West:- Flat No:-11, On or towards North:- Flat No:-8. Together with all buildings and structure attached to the earth or permanently fastened to anything attached to earth, both present and future and all easamentary / mamool rights annexed thereto. Reserve Price: Rs.12,10,000/- Earnest Money Deposit: Rs.1,21,000/- Contact Names:Sagar Chandanshive: 9762651010 Swapnil Deshmukh: 9021513551
1.Mr. Kalyan Ramchandra Bankar S/o. Ramdas Also at A/P Behind Dudh Sangh, Shriram Nagar, Kasaba Baramati, Pune Baramati	All that piece and parcel of property bearing Survey No. 207/1/A/6, its total area adm. 01H-47R. out of which area adm.

Dudh Sangh, Shriram Nagar, Kasaba Baramati, Pune Baramati Maharashtra 413102 2.Mrs. Bankar Vanita Kalyan W/o. Kalyan Both are residing at A/P Juna Morgav Road, Chinchkar Wasti, Behind Trimurti Mangal Karvalay, Baramati, Pune, Baramati, Maharashtra - 413102 Loan Account No.- SEDAUN0306910

Claim Amount Due Rs.1117903/- as on 27-06-2022 with further

nterest from 28-06-2022 with monthly rest, charges and costs. etc., (Total Outstanding being Rs.1502567/- as on 29.08.2023)

1.Mr. Guman Ram S/o Gopa Ram 2.Mrs. Lila Devi W/o Guman Ram Both are residing at Sr. No-176/8/1 pabuji super market nea

gatade girani papade wasti phursungi,Pune,Maharashtra-412308. Loan Account No.- SETWCLY0343794 Claim Amount Due Rs.532548/- as on 26-09-2022 with further interest from 27-09-2022 with monthly rest, charges and costs, etc., (Total Outstanding being Rs.747611/- as on 29.08.2023)

Haveli, District Pune. North by : Milkt in Gat No. 1243
South by : 15 Ft. Road East by : Private Plot No 2 West by : 20 Ft
Road Measurement : 800 Sq. Fts situated at within the Sub-Registration District of SRO, Haveli and Registration District of Pune. ogether with all buildings and structure attached to the earth of

permanently fastened to anything attached to earth, both preser and future and all easamentary / mamool rights annexed thereto. Reserve Price: Rs.6.00.000/ Earnest Money Deposit: Rs.60,000/Contact Names: Sagar Chandarshive: 9762651010

All that piece and parcel of the property i.e. Flat No.307 on thirr floor area admeasuring 558 Sq.ft., in the Building Known as Roya

country which is construced on S.no.13 Hissa No.2/2/1 are

ndmeasuring 17.20 R Situated at Village Narhe Tal. Haveli, Distorum within the Registration of Sub-Registrar Haveli and within

mits of Zilla Parishad Pune and within limits of Taluka Panchava

Samiti Haveli, together with all buildings and Structures attached to the earth or permanently fastened to anything attached to

earth, both present and future and all easementary/mamool right

innexed thereto and the boundaries of the said land area ollows.Reserve Price: Rs.15,00,000/-

All the piece and parcel of the property bearing City Survey No 66, Total Area adm.92.3.Sq.Mtrs. (i.e.993 Sq.ft) along with construction on it, situated at village Indoil, Tal Karard, Dist_Satara. North: Property of Mr. Tanaji Wagh, South by: Roar

East by : Property of Mr. Daulat Wagh West by : Property of Mr. Daulat Wagh West by : Property of Mr. axman Lokare Measurement : 993 Sq.ft. Situated at within the

Sub-Registration District of Umbraj and Registration District of

Satara Together with all buildings and structure attached to the

earth or permanently fastened to anything attached to earth, bot

present and future and all easamentary / mamool rights annexe

1.2.3000 Sq.ft.) along with Constructed Simple House thered s Cramparchayat Assessment List Property No.344, situated a fillage Vithobachiwadi (Vithalwadi), Tal- Karac. Dist

Registration District of Karad and Registration District of Satara.

Together with all buildings and structure attached to the earth of permanently fastened to anything attached to earth, both preser and future and all easamentary / mamool rights annexed thereto.

3000 Sq.ft.Situated at Within the Sub

ontact Names: Sagar Chandanshive: 9762651010

Farnest Money Deposit: Rs. 1.50.000/-

ereto. Reserve Price: Rs.6,75,000/-

Contact Names: Sagar Chandanshive: 9762651010

Satara. North by: Property of Mr. Hanmant Chavan

South by : Property of Mr.Shivaj Chavan East by : Rivulet (Odha/ River Besi

West by : Property of Mr. Babar Lade

Reserve Price: Rs.4,80,000/

Earnest Money Deposit: Rs.67.500/-

Nitin Desai: 9923647673

Swapnil Deshmukh: 9021513551

00H-01R. i.e. 1076 Sq.ft situated at Mauje Baramati, Talul Baramati, District Pune and within the limits of Baramati Muncipa

Council.North by : 30 fts. Road,South by : Property of Mr. Pradee Atole,East by : Property of Mr. Laxman Potdar, West by : Propert of Mrs. Aruna Chinchkar Measurement : : 1076 Sq.fts

ituated at within the Sub-Registration District of SRO Barama

and Registration District of Pune. Reserve Price: Rs.15,00,000/

All that piece and parcel of property bearing Gat No. 1228, area adm. 04H-29R, Out of which area adm. 74.34 Sq.Mtr. i.e. 800 Sq.ft., Its Private Plot No. 1, situated at Mouje Vadaki, Taluka

Earnest Money Deposit: Rs.1,50,000/-

Swapnil Deshmukh: 9021513551

Contact Names: Sagar Chandanshive: 9762651010

1.Mr. Vitthal Mahadev Sangle S/o.Mahadev Sangle 2.Mrs. Namrata Narendra Adhav W/o.Mr. Vitthal Mahadev Sangle 3.Mr. Sangale Mahadeo Sitaram S/o.Sitaram Ramdas Sangale Mrs. Shobha Mahadav Sangale W/o.Mahadev Sangale All are residing at Flat No.206, Varad Lake city Near Pajar Talav Ambegaon Kh Pune Maharashtra 411 046 Loan Account No. - EHLPUNE0005654

Claim Amount Due Rs.1514870/- as on 10-12-2019 with further interest from 11-12-2019 with monthly rest, charges and costs, etc., (Total Outstanding being Rs.2669995/- as on 29-08-2023).

1.Sunanda Bhimrav Lokare D/o. Tukaram Jadhav 2.Bhimrao Nana Lokare S/o. Nana Pandvrang Loka Both are residing at Karmaveer Nagar, Khindawadi Satara Khindwadi Satara Maharastra 415001 Loan Account No.- SESATAR0223682

Claim Amount Due Rs.580202/- as on 29-10-2021 with further interest from 30-10-2021 with monthly rest, charges and costs, etc., (Total Outstanding being Rs.866658/- as on 29-08-2023).

1.MRS. SHARADA SHANKAR CHAVAN W/O. SHANKAR BALAKU All that piece and parcel of the property bearing Gat No.51 tota CHAVAN 2.MR. SHANKAR BALKU CHAVAN S/O. BALAKU KRISHNA

CHAVAN A/P. Vitthalwadi (M.V.) Tal-Karad Dist. Satara, Karad -415111, Maharashtra,

Loan Account No.- SEKARAD0245189 Claim Amount Due Rs.290617/- as on 28-04-2022 with further interest from 29-04-2022 with monthly rest, charges and costs, etc., (Total Outstanding being Rs.428464/- as on 29-08-2023).

Earnest Money Deposit: Rs.48,000/-Contact Names:Sagar Chandanshive: 9762651010 Rohit Chavan: 7083383243

1.Mr.S.Abrarali Shabbir Maner S/o.Shabbir Maner

2.Mrs.A.Almisbah Abrarali Maner W/o.S.Abrarali Maner Both are esiding at No.759, Subhash Nagar,Koregaon Taluk, Satara District, Maharashtra - 415 501

Loan Account No.- EMFSATAR0011624 Claim Amount Due Rs.865045/- as on 04-06-2021 with further interest from 05-06-2021 with monthly rest, charges and costs, etc., (Total Outstanding being Rs.1162099/- as on 29-08-2023).

Date:01.09.2023

Place:Chennai

All that piece and parcel of Land and building, bearing Flat Un No.204, Carpet Area adm.18.30 Sq.Mtrs(197 Sq.Feet), Its built up area adm.20.95 Sq.Mtrs(225 Sq.Feet), along wit common area rights, within the second floor of "Shri Ganesh Apartment", a building constructed on Rev.Surve No.57/2A+8A, Plot No.29, Plot No.30 & Plot No.31, combined area adm.799 Sq.Mtrs. Situated at Songaon Village. Tai Satara, Satara Taluk and District, with all present and furtur superstructure thereon and bounded on the North by: Vacar lace around building; South by : Common Passage; East by : Stare Case; West by : Flat No.205; Measurement : built u area adm.20.95 Sq.Mtrs(225 Sq.Feet), under Loa Agreement-cum-Mortgage of the property Situated at within the Sub-Registration District of Satara and Registration District of Satara. Together with all buildings and structure attached to the earth or permanently fastened to anythin attached to earth, both present and future and all easamentar Reserve Price: Rs.7.90.000/ Earnest Money Deposit: Rs.79,000/-

Contact Names: Sagar Chandanshive: 9762651010 Rohit Chavan: 7083383243

For detailed terms and conditions of the E-Auction sale, please refer to the link provided in www.equitasbank.com & https://sarfaesi.auctiontiger.net

Date of Auction: 22-09-2023

Authorized Officer Equitas Small Finance Bank Ltd



Head Office: 717, Bubhwar Peth, DIC Bldg Pune 411002 Phone No. 020 - 24456083 / 24459708, Email: headoffice @sampadabank.com

Sale Cum Auction Notice-2 for Sale of Immovable Property Sale Notice for Sale of immovable Property under the Securitization & Reconstruction of Financial Assets & Enforcement of

Security Interest Act 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules 2002 Notice is hereby given to public in general and in particular to the Borrower(s), Legal Heirs and Guarantors and Mortgager that the below mentioned Immovable property mortgaged/ charged(Secured Asset) to the Secured Creditor, which is in the Possession of Authorise Officer of the Sampada Sahakari Bank Ltd Pune, 717, Bubhwar Peth, DIC Bldg Pune 411002 under the Securitization 8 Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act 2002 within the meaning of section 13(12), will be sold on "As is where is ,As is what is And Whatever there is And Without Recourse" for the recovery of Rs. 25,67,021/-(in words Twent Five Lakhs Sixty Seven Thousand Twenty One Only) as on 31.08.2023 alongwith future interest and other charges / expenses cos due to Sampada Šahakari Bank Ltd Pune, Subhash Nagar Branch, Pune, from Borrower.

Name of the Borrower, Guarantors, the detailes and full description of the Property ,Reserve price, and Date, Place & Time of Auction

as undoi.							
Name of the Borrower, Guarantors	Location & Details of the Property	Reserve Price	Date & Place of Auction & Time				
Borrower: M/s Swift Tools Prop.Mr. Girish Nivrutti Chikhale and Co-Borrower Mrs Ashwini Girish Chikhale Bldg. No. F-2, Flat No. 5 Ground Floor, Radhanagari Coop Hsg Society ,Sr.No.227 Bhosari ,Dhighi Road Pune 411039 Guarantors: Mr. Shrishall Yashwant Chougule 44/5 ,Indrayani Nagar Saraswati Hsg. Society Bhosari Pune411039 Mr. Sharad Kisanrao Hupale H.No.624,Laxminagar, Moshi, Pune 412105	All that piece & parcel of the property situated at Bldg. No. F-2, Flat No. 5 Ground Floor, Radhanagari Co-op Hsg Society S.No. 227, Bhosari , Dhighi Road Pune 411039 Area of the Flat 654 Sq Ft. i. e 60.78 Sq. Mtrs. and adjoining Garden / open Space 270 Sq Ft. i. e 25.09 Sq. Mtrs within the limits of BCMC and Sub-	Rs. 35.00 Lakh	on 11/10/2023 at 1.00 p.m. Venue : Sampada Sahakari Bank Ltd., Pune, Head Office, 717 ,Budhwar Peth DIC Building Pune 411002				

STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT. 2002

The Borrower(s) / Mortgagor(s)/Guarantor(s) & all other concerned parties herein above are hereby cautioned to close the loan account before the date of Auction, failing which the Property will be auctioned on the date mentioned above and balance if any will be recovered with interest and cost from you.

Encumbrances, known to the Bank; Statutory dues like Property Taxes, MSEB charges Society charges etc. be ascertained by the prospective purchaser(s).

Whenever applicable, it is responsibility of buyer of Secured Asset to deduct tax at source (TDS)of @ 1% of the total sell consideration on behalf of the resident owner(seller) on the trasfer of immovable property having consideration equal to Rs. 50 lakh and above and deposit the same with proper authority u/s 194IA of Income Tax Act.

The particulars in respect of the assets specified herein above have been stated to the best of the information of the undersigned, who however shall not be responsible for any error, misstatement or omission in the said particulars. The prospective tenderer's are therefore, requested to check up in their own interest these and other details before submitting the tenders. Terms & Conditions: -

Sale is subject to the terms & conditions incorporated in this advertisement and in the prescribed Tender Form. Further details of the cured Asset and Tender documents obtained from the office of Sampada Sahakari Bank Ltd., Pune, Head Office,717, Budhwar Pet DIC Bldg Pune 411002 or Subhash Nagar Branch Pune, Address- 1301 Shukrawar Peth Pune 411002 within working hours of any working day on payment of Rs.500/- per form + GST Applicable

2] Date and Time of Inspection of the property under sale: From 03/10/2023 to 10/10/2023 (Except Bank Holidays) between 11.00 am to 5.00 pm. with prior appointment with Subhash Nagar Branch Pune (Phone No. 020-24495434)

3] Sealed Tenders, in the prescribed Tender documents along with 10% of offer amount towards EMD by DD/PO drawn on Nationalized /Scheduled Bank payable at Pune should be deposited at Head Office, Sampada Sahakari Bank Ltd., Pune, Head Office, 717 ,Budhwa Peth DIC Bidg Pune 411002 on or before 12.00 P.M on 11/10/2023 along with KYC Documents

4] The Tenders below Reserve Price or not accompanied with EMD shall be treated as invalid and shall accordingly being rejected. The EMD will be refunded to the unsuccessful bidders immediately on completion of auction process. The tenderers will not be entitled to claim any interest if the refund of EMD is delayed for any reason, whatsoever and no further communication in this matter will be entertained.

Tenders will be opened at Sampada Sahakari. Bank Ltd., Pune, Head Office, 717, Budhwar Peth, DIC Bldg. Pune 411002 at 1.00 P.M on 11/10/2023.

The Tenderers will be given an opportunity to increase their offers after opening of tenders, at the discretion of A.O. Tenderers are erefore, advised to remain present themselves or through their duly authorized representative(s)

71 The borrower's / Guarantor's / Mortgagor / Property Owner's and respective Tenderers or their authorized representatives, may remain present at the time of opening of the tenders.

8] The borrower/guarantors/owner of the security may, if they so desire, give his/her/their bids or sponsor the best possible valid offer(s) fo the secured assets offered by sale provided they follow the terms and conditions of sale are duly complied with.

9) Statutory dues like Property Taxes, MSEB charges Society dues, transfer charges etc. Should be ascertained by the prospective purchaser(s)/tenderer and same shall be paid by purchaser prior to execution of the sale certificate. The stamp duty and registration charges, legal charges as applicable in respect of the sale certificate to be executed shall be the paid by the purchaser alone

10] The A.O. of the Bank reserves its right to accept or reject any or all offers without assigning any reason and in case all the offers are rejected, it shall be at the discretion of the A.O to cancel the auction proceeding for any reason and return EMD submitted and Sampada Sahakari Bank Ltd Pune will not entertain any claim or representation in that regard from the Bidder. 11] EMD of Successful bidder shall be adjusted toward sale proceed and required to deposit 25% of the amount of sale price (including the

amount of EMD) immediately I.e on the same day or not later than next working day and balance 75%r within 15 days or such ex period as per proviso Rule9 (4) failing which the amount paid shall be forfeited. 12] The Authorised Officer is not bound to accept the highest offer or any or all offer and reserves its right to accept or reject any or all the

tenders without assigning any reasons thereof. A.O. reserves its right to hold further auction at these or other modified terms of conditions.

13] Dispute, if any, shall be within the jurisdiction of Pune Courts / Tribunals **Authorised Officer** Under SARFAESI Act 2002 Sampada Sahakari Bank Ltd., Pune Date : 01/09/2023 Place : Pune



TATA CAPITAL HOUSING FINANCE LIMITED

Registered Address: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai – 400013. Branch Address: 1st Floor FC Annexe Building, Opp Fergusson college, Pune 411005.

NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

(Under Rule 8(6) read with Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002) E-Auction Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rule 8(6) and Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the below Borrower and/ Co- Borrower, or their legal heirs/representatives

(Borrowers) in particular that the below described immovable property mortgaged to Tata Capital Housing Finance Ltd. (TCHFL), the Possession of which has been taken by the Authorised Officer of TCHFL, will be sold on 04-10-2023 on "As is where is" & "As is what is" and "Whatever there is" and without any recourse basis". for recovery of outstanding dues from below mentioned Borrower and Co-Borrowers. The Reserve Price and the Earnest Money Deposit is mentioned below. Notice is hereby given that, in the absence of any postponement/ discontinuance of the sale, the said secured asset / property shall be sold by E- Auction at 2.00 P.M. on the said **04-10-2023**. The sealed envelope containing Demand Draft of EMD for participating in E- Auction shall be submitted to the Authorised Officer of the TCHFL on or before **03-10-2023** till 5.00 P.M. at Branch TATA CAPITAL HOUSING FINANCE LIMITED. 1st Floor FC Annexe Building, Opp Ferg

The sale of the Secured Asset/ Immovable Property will be on "as is where condition is" as per brief particulars described herein below;

1. 9686748 MR. MAHE MR. BALUBH	rower(s) / Co- Legal Heir(s) resentative/ ntor(s)	Amount as per Demand Notice	Reserve Price	Earnest Money	Possession Types
	IAI HIRAMAN	Rs. 26,72,670/- (Rupees Twenty Six Lakh Seventy Two Thousand Six Hundred Seventy Only) 07-09-2021	Rs. 26,52,000/- (Rupees Twenty Six Lakh Fifty Two Thousand Only)	Rs. 2,65,200/- (Rupees Two Lakh Sixty Five Thousand Two Hundred Only)	Physical

Schedule - A:All the peace and parcel of Ground and Plot No. 92 out of Gat No. 862 (863 old), admeasuring area about 384.25 Sq. Mtrs i.e. 4136 Sq. Ft. out of total area 7H 79 out of which Ares area 5H 64 Are (along with the right of easement through North-South) Road from main Road Bakori, (Gat No. 861 & 862) at village Wagholi, Taluka Haveli, District Pune, within the limits of Wagholi Gram Panchayat and Panchayat Samiti Wagholi, Zilla Parishad Pune which land is bounded as follows: On or towards East: By Gat No. 863 (Old Gat No. 864), On or towards South: By Gat No. 864 (Old Gat No. 865), On or towards West : By Old Gat No. 738, On or towards North: By remaining part of the Gat No. 862 (Old Gat No. 863). Schedule - B: Project Name: White Gold, Flat No.: 403, Floor: 4TH, Carpet Area of Flat: 481 Sq. Ft. i.e. 44.70 Sq. Mtrs., Area of attached

Terrace along with Dry balcony: 84 Sq. Ft. i.e. 7.80 Sq. Mtr., Total salable area: 735 Sq. Ft. At the Auction, the public generally is invited to submit their bid(s) personally. The Borrower(s)/Co-Borrower (s) are hereby given las

chance to pay the total dues with further interest within 30 days from the date of publication of this notice, failing which the Immovable Property will be sold as per schedule. The E auction will be stopped if, amount due as aforesaid, with interest and costs (including the cost of the sale) are tendered to the Authorised Officer or proof is given to his satisfaction that the amount of such secured debt terest and costs has been paid before the date of the auction No officer or other person, having any duty to perform in connection with this sale shall, however, directly or indirectly bid for, acquire or attempt to

acquire any interest in the Immovable Property sold. The sale shall be subject to the conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules, 2002 and to the following further conditions:

The E-auction will take place through portal https://sarfaesi.auctiontiger.net on 04-10-2023 between 2.00 PM to 3.00 PM with limited extension of

TERMS AND CONDITION:

1. The particulars specified in the Schedule herein below have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation. In the event of any dispute arising as to the amount bid, or as to the bidder, the Immovable Property shall at once again be put up to auction subject to the discretion of the Authorised Officer. 2. The Immovable Property shall not be sold below the Reserve Price. 3. Bid Increment Amount will be: Rs.10,000/- (Rupees Ten Thousand Only) 4. All the Bids submitted for he purchase of the property shall be accompanied by Earnest Money as mentioned above by way of a Demand Draft favoring the "TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD." Payable at Branch address. The Demand Drafts will be returned to the unsuccessful bidders after auction. For paymen of EMD through NEFT/RTGS/IMPS, kindly contact Authorised Officer. 5. The highest bidder shall be declared as successful bidder provided alway that he/she is legally qualified to bid and provided further that the bid amount is not less than the reserve price. It shall be in the discretion of th Authorised Officer to decline acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so 6. For reasons recorded, it shall be in the discretion of the Authorised Officer to adjourn/discontinue the sale. 7. Inspection of the Immovable Property can be done on 20-09-2023 between 11 AM to 5.00 PM. with prior appointment. 8. The person declared as a successful bidder shall mmediately after such declaration, deposit twenty-five per cent of the amount of purchase money/bid which would include EMD amount to the Authorised Officer within 24Hrs and in default of such deposit, the property shall forthwith be put to fresh auction/Sale by private treaty. 9.In case the initial deposit is made as above, the balance amount of the purchase money payable shall be paid by the purchaser to the Authorised Officer on or pefore the 15th day from the date of confirmation of the sale of the property, exclusive of such day, or if the 15th day be a Sunday or other holiday then on the first office day after the 15th day. 10. In the event of default of any payment within the period mentioned above, the property shall be put to fresh auction/Sale by private treaty. The deposit including EMD shall stand forfeited by TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD and the defaulting purchaser shall lose all claims to the property. 11. Details of any encumbrances, known to the TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD, to which the property is liable: as per table above. The Intending Bidder is advised to make their own independent inquiries regarding encumbrances on the properly including statutory liabilities arears of property tax, electricity etc. 12. For any other details or for procedure online training on e-auction the prospective bidders may contact the Service Provider, M/s e-Procurement Technologies Limited (Auctiontiger), Address: B-704, Wall Street - II, Opp. Orient Club, Nr. Gujarat College, Ellis Bridge, Ahmedabad - 380006 Gujarat (India) Mob. : 9265562821 & Phone : 079 61200 594 / 598 / 559/ 58 554 Email ID: Gujarat@auctiontiger.net or Manish Bansal, Email id Manish.Bansal@tatacapital.com Authorised Officer Mobile No 8588983696 Please send your query on WhatsApp Number – 9999078669 13. TDS of 1% will be applicable and payable by the highest bidder over the highest declared bid amount. The payment needs to be deposited by highest bidder in the PAN of the owner/ borrower(s) and the copy of the challan shall be submitted to our company. 14. Please refer to the below link provided in secured creditor's website https://bit.ly/3P7ur7k for the above details. 15. Kindly also visit the link: https://www.tatacapital.com/property-disposal.html Please Note - TCHFL has not engaged any broker/agent apart from the mentioned auctioning partner for sale/auction of this property. Interested parties should only contact the undersigned or the Authorised officer for all queries and enquiry in this matter.

Authorised Office Tata Capital Housing Finance Ltd. Date-01-09-2023

ORIX

ORIX LEASING & FINANCIAL SERVICES INDIA LIMITED (formerly known as OAIS Auto Financial Services Limited)
(A Subsidiary of ORIX Auto Infrastructure Services Limited)

Regd. Office: Plot No. 94, Marol Co-operative Industrial Estate Andheri-Kurla Road, Andheri (E), Mumbai - 400 059 Tel.: + 91 22 2859 5093 / 6707 0100 | Fax: +91 22 2852 8549 Email: info@orixindia.com | www.orixindia.com | CIN: U74900MH2006PLC163937

[Rule-8(1)] POSSESSION NOTICE

WHEREAS

The undersigned being the authorized officer of the Orix Leasing & Financial Service India Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under ection 13 (12) read with rule 3 of the Security interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 08th Oct-2018 calling upon the borrowers Maniklal Nandram Unecha & Govinda Maniklal Unecha to repay the amount mentioned in the notice being Rs.1,79,68,335.41 (Rupees One Crore Seventy Nine Lac Sixty Eight Thousand Three Hundred Thirty Five and Forty One Paise Only) with interest as mentioned in notice within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers/owners of the property and the public in general that the undersigned has taken physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules on this 28th Aug-2023. The owner of the property in particular and the public in general are hereby cautioned not to

deal with the said property and any dealings with the property will be subject to the charge of the Orix Leasing & Financial Services India Limited for an amount of Rs.1,79,68,335.41 as on as on 01.10.2018 and interest thereon, costs etc.

"The Borrower's attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**

ALL THAT PIECE AND PARCEL OF SHOP NO-1 & 2, ON GROUND FLOOR, RESIDENCIAL UNIT ON 1ST & 2ND FLOOR, CITY SR. NO. 382, NEAR VITTHAL RUKMINI TEMPLE, KONDHWAKHURD, PUNE-411048-MAHARASTRA Date: 28/08/2023

Authorised Officer Place: Pune Loan No : LN0000000004204 ORIX Leasing & Financial Services India Limited

KATARE SPINNING MILLS LIMITED

REGD. OFFICE: 14/30 GROUND FLOOR, B WING, KATARE COMPLEX,
GANDHINAGAR, BL. NO. 10 Solapur MH-413006.
CIN: L17119PN1980PLC022962
Tal No. 2020 3623004 GROUND FEW HEADS STATE OF THE COMPLEX CONTROL OF THE CONTROL OF TH Tel No. 020 2623981, 020 2628581, Email: katarespinningmills@gmail.com

NOTICE

Notice is hereby given that the 43st Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, the 29st September, 2023 at 11.00 a.m. (I.S.T.) at 14/30 Ground Floor, B Wing, Katare Complex, Gandhinagar, Bl. No. 10 Solapur, MH-

The Notice and Annual report are also available on the website of the Company and the Agency, i.e. www.katarespinningmills.com CDSL www.evotingindia.com Members who do not receive the Annual Report, may request for a copy of the same by writing to the Managing Director at the above mentioned E-mail IDs or Registered Office of the Company.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made thereunder and Regulations 44 of the SEBI (Listing obligations and Disclosure requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members the facility to cast their vote by electronic means, on all the resolutions set forth in the Notice of the 43th AGM. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the rules are given beginning. 2013 and the rules are given hereunder:

The business may be transacted through voting by electronics means.

The remote e-voting period starts on Tuesday, 26 $^{\rm th}$ September, 2023 at 9.00 A.M. and ends on Thursday, 28 $^{\rm th}$ September, 2023 at 5.00 P.M. Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 P.M. on Thursday, 28th September

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rules made thereunder the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from 23.09.2023 to 30.09.2023 (Both days inclusive) for the purpose of AGM.

Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut- off date of Friday, 22" September, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM. A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting.

Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of the AGM Notice and holds shares as on the cut-off date i.e. 22^m September, 2023 should follow the instructions for e-voting as mentioned in the AGM Notice for FIRST TIME USER, which is available on the Company's website in case of any queries, the shareholder may also contact the Registrar & Transfel Agent viz. M/S. Link Intime India Pvt. Ltd and obtain necessary login-id and password. The facility of voting through ballot paper shall be made available at the AGM and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting through ballot paper.

For electronic voting, member may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and -voting manual available at www.evotingindia.com under help section.

22728588, Email-helpdesk.evoting@cdslindia.com

For KATARE SPINNING MILLS LIMITED

Place : Solapur Date: 30.08.2023

KISHORE KATARE MANAGING DIRECTOR (DIN-00645013)

SUPREME HOLDINGS & HOSPITALITY (INDIA) LTD. Regd. Office: Office No.510 to 513, 5th Fir, Platinum Square, Shri Saipal Malhotra Marg, Nagar Road, Pune - 411 014 Tel: +91-9322910665 Website: www.supremeholdings.net Email: info@belmac.in CIN: L45100PN1982PLC173438

NOTICE TO THE MEMBERS OF 41ST ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 41st Annual General Meeting (AGM) of the Members of

Supreme Holdings & Hospitality (India) Limited ('the Company') will be held on Monday, September 25, 2023 at 4:00 p.m. IST through Video Conferencing ('VC)/Other Audio Visual Means (OAVM), to transact the business as set out in the Notice of AGM, in Compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and rules made thereunder, read with General Circular No.14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No.20/2020 dated May 5, 2020, General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular No. 19/2021 dated December 8, 2021, General Circular No. 21/2021 dated December 14, 2021, General Circular No. 02/2022 dated May 5, 2022, General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (Collectively Referred to as "MCA Circulars") and Securities and Exchange Board Of India ("SEBI") Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12. 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and Circular no. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 (collectively referred to as 'SEBI Circulars"), which permitted the holding of AGM through VC/OAVM, without the physical presence of members at a common venue. The deemed venue of the AGM shall be the Registered Office of the Company.

circulated on August 31, 2023 in electronic mode to all those members who have registered their email address with the Company/ Depository Participants in accordance with the aforesaid Circulars. Members may note that the Notice of AGM and the Annual Report will also be available on the website of the Company at www.supremeholdings.net Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com and BSE Limited at www.bseindia.com. The physical copy of the Notice along with the Annual Report for FY 2022-23 shall be sent to those Members, who request for the same at Info@belmac.in mentioning their Names, Folio Number/DP ID and Client ID.

The Notice of 41st AGM and the Annual Report for the financial year 2022-2023 has beer

Instructions for remote e-voting and e-voting at the AGM In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with

Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India as amended, Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system ('remote e-voting'), provided by CDSL.

Members holding shares either in physical form or dematerialised form as on the cut off date of Monday, September 18, 2023 shall be entitled to remote e-voting. Electronic voting shall also be made available at the AGM and Members attending the AGM who have not cast their vote through remote e-voting shall be able to vote electronically at the AGM. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM can attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change if subsequently

Day, date and time of Commencement of remote e-voting. Friday, September 22, 2023 at 9.00 a.m. Day, date and time of Sunday, September 24, 2023 at 5.00 p.m. Conclusion of remote e-voting. The e-voting module will be disabled by CDSL thereafter.

Any person, who acquires equity shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date, may cast their votes by sending request for remote e-voting. The shareholders can send in their request at helpdesk.evoting@cdsl.com and obtain the Login ID and Password. However, f you are already registered with CDSL for remote e-voting then you can use your existing

User ID and Password for casting your vote. If you forget your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" option available on www.evotingindia.com or contact CDSL at toll free no.: 1800225533. If you have any queries or issues regarding attending AGM & e-voting from the e-voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to

helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058738 and 022-23058542/43. All grievances connected with the facility for voting by electronic means may Be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

Date: September 1, 2023.

For Supreme Holdings & Hospitality (India) Limited Riddhi Doshi

Company Secretary & Compliance Officer



संभाजीनगर, सातारा, सोलापूर, अहमदनगर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व बीड येथून प्रकाशित

epaper.dainiktarunbharat.com 01 Sep 2023 - Page 2

कटारे स्पिनिंग मिल्स् लिमिटेड,

नोंदणीकृत कार्यालय, कटारे कॉम्पलेक्स, १४/३०, रविवार पेठ, बी. विंग तळमजला गांधीनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर - ४१३००६ CINL17119PN1980PLC022962 ई-मेल katarespinningmillsgmail.com

नोटीस

सर्वांना सूचना देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांसाठी ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ) कटारे कॉम्पलेक्स, १४/३०, तळमजला, बी विंग, गांधीनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर-४१३००६ येथे आयोजित केली आहे. वरील सर्वसाधारण सभेसाठीच्या सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच एजन्सी म्हणजेच www.katarespinningmills.com CDSL www.evotingindia. com ज्या सदस्यांना वार्षिक अहवाल मिळाला नाही. त्यांनी व्यवस्थापकीय संचालक यांना वरील निर्देशित केलेले ई-मेल आयडीवर किंवा नोंदणीकृत कार्यालयाशी संपर्क साधून वार्षिक अहवालाची मागणी करावी. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सह वाचल्या जाणा-या तसेच केलेल्या नियमाप्रमाणे आणि सेबीमधील नियम व अधिनियम ४४ नुसार (लिस्टिंग ऑबलिगेशन ॲन्ड डिस्क्लोजर रिक्यारमेंट) अधिनियम २०१५ नुसार कंपनीने सभासदांसाठी त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मत नोंदणीची सोय उपलब्ध करून दिली आहे. ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील प्रस्तावांवर त्यांना याद्वारे मतदान करता येईल. कंपनी कायदा २०१३ मधील तरतुदी आणि नियमानुसार तपशील खालीलप्रमाणे दिला आहे.

मतदाराद्वारे इलेक्ट्रानिक मतदान केले जावू शकते- रिमोट ई-मतदानास कालावधी मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि गुरूवार, दि. २८ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता समाप्त होईल. कंपनी कायदा २०१३ मधील कलम ९१ अन्वये आणि त्याखालील तयार करण्यात आलेल्या नियमानुसार सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे भाग हस्तांतर पुस्तक २३ सप्टेंबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत बंद ठेवण्यात आले आहे. कंपनीच्या सभासदांचे समभाग जे फिजिकल फॉर्ममध्ये अथवा डिमॅटराईजड फॉर्ममध्ये असतील त्यासाठी कट ऑफ डेट शुक्रवार, दि. २२ सप्टेंबर २०२३ असेल. सभासदांनाच फक्त सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहुन सभासद ई-रिमोट मतदान करून सभेत सहभाग घेऊ शकतील. परंतु पुन्हा ते प्रत्यक्ष मतदान सभेमध्ये करू शकणार नाहीत. जी व्यक्ती ज्याच्याकडे कंपनीचे समभाग आहेत आणि जे सभेची नोटीस पाठविल्यानंतर सभासद झाले आहेत आणि कट ऑफ तारखेदिवशी म्हणजे २२ सप्टेंबर २०२३ रोजी भागधारक झाले आहेत. त्यांनी ई-व्होटींग संदर्भातील सुचना पाळाल्यात. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि त्यात नमूद केल्याप्रमाणे प्रथमच सदस्य झालेल्यांनी नियम पाळावेत. कंपनीच्या संकेतस्थळावर याबाबतचे नियम निर्देशित केले आहेत. यासंदर्भात सभासदांना काही तपशील हवे असतील तर त्यांनी कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट जे की, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी संपर्क साधून आवश्यक तो लॉग इन आय. डी. आणि पासवर्ड उपलब्ध करून घ्यावा. वार्षिक सर्वसाधारण सभेत मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. जे सदस्य सभेसाठी प्रत्यक्ष हजर आहेत. परंतु त्यांनी रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान केलेले नाही केवळ तेच सदस्य मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजावू शकतील. इलेक्ट्रानिक मतदानाकरिता सदस्य मदत विभागातर्गत नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FQs) आणि www.evotingindia. com वर इलेक्ट्रानिक पध्दतीचे ई-मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित असलेल्या कोणत्याही तक्रारी दर करण्यासाठी संपर्क साधावा. उपत्यवस्थापक, सेंट्रल डिपाझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ऑफीस १७ वा मजला, पी. जे. टॉवर्स, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई -४०००१ दूरध्वनी क्रमांक १८००२००५५३३ / ०२२-२२७२८५८८ ई-मेल helpdesk.evotingcdslindia.com.

ठिकाण - सोलापूर दिनांक - ३०/०८/२०२३ कटारे स्पिनिंग मिल्स् लिमिटेडकरिता, सही /-किशोर ति. कटारे डिन क्रमांक - ००६४५०१३